S V TRADING AND AGENCIES LIMITED

Registered office:Shop No F-227, 1st Floor, Raghuleela Mega Mall, Road, Behind Poisar Depot, Kandivali (West),Mumbai,Maharashtra-400067

August 17, 2023

The Manager BSE Limited, Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street, Fort, Mumbai-400001

Dear Sir/Madam,

Scrip No. 503622

Sub: Newspapers publication -Notice to Shareholders for 43rd Annual General Meeting

Pursuant to Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015 and in compliance with the General Circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020 and 10/2022 dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, and December 28, 2022 respectively issued by the Ministry of Corporate Affairs (Collectively referred to as 'MCA Circulars') and Circulars dated January 05, 2023 issued by the Securities and Exchange Board of India.

We enclose herewith an advertisement published in the newspapers viz. The Financial Express (English) and Mumbai Lakshadweep (Marathi) on August 17, 2023 for intimating that the 43rd Annual General Meeting of the Company will be held on Friday, September 15, 2023 through Video Conferencing/Other Audio Visual Means without physical presence of Members at a common venue.

This is for your information and record.

Thanking you,

Yours faithfully, For SV TRADING AND AGENCIES LIMITED

Gopal

For a language of the property of the p

Gopal Lal Paliwal Managing Director DIN: 06522898

Email Id: svtradingandagencies@gmail.com

CIN:L51900MH1980PLC022309

Email: svtradingandagencies@gmail.com

FINANCIAL EXPRESS

S V TRADING AND AGENCIES LIMITED

CIN: L51900MH1980PLC022309 Registered Office: Shop No F-227, 1"Floor, Raghuleela Mega Mall, Behind Poisar Depot, Kandivali West, Mumbai-400067

Tel: +91-22-65027372, Fax: +91-22-65027372, Email: svtradingandagencies@gmail.com, Website: www.svtrading.in

43⁴⁰ ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY

This is to inform that the 43st Annual General Meeting (the AGM) of the Members of S V Trading and Agencies Limited (the Company) will be convened through Video Conferencing (VC)/Other Audio Visual Means (OAVM) in compliance with applicable provisions of the Companies Act, 2013 (the Act and Rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (the SEBI LODR Regulations) read with General Circular Nos. 14/2020, 17/2020 20/2020 and 10/2022 dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020 and December 28, 2022 respectively issued by the Ministry of Corporate Affairs (Collectively referred to as "MCA Circulars") and Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 05, 2023 issued by the Securities and Exchange Board of India ('SEBI Circulars').

The 43rdAGM of the Company will be held on Friday, September 15, 2023 through VC/OAVM facility provided by the Central Depository Services (India) Limited ("CDSL") to transact the businesses as set out in the Notice convening the AGM.

The Annual Report 2022-23 of the Company, inter-alia, containing the Notice of the AGM and the Explanatory Statement, Financial Statements and other Statutory Reports will be made available or the website of the Company at www.svtrading.in and on the websites of the BSE Limited viz www.bseindia.com. A copy of the same will also be made available on the website of Central Depository Services (India) Limited ("CDSL") i.e. www.evotingindia.com

Members can attend and participate in the AGM through the VC/OAVM facility ONLY, the details of which will be provided by the Company in the Notice of the AGM. Members attending the AGM through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act. The Notice of the AGM along with the Annual Report for the financial year 2022-23 will be sen electronically to those Members whose e-mail addresses are registered with the Company/Registrar and Transfer Agents (the Registrar)/Depository Participants (the DPs). As per the SEBI Circular, no physical copies shall be sent to any Member.

The Members of the Company holding shares either in physical/demat form and who have not registered/updated their e-mail addresses with the Company/Registrar and Transfer Agents (the Registrary/Depository Participants (the DPs) are requested to follow the following process for procuring user id and password and registration of e-mail ids for e-Voting for the resolutions set out in the Notice

- In case shares are held in physical mode, please provide Folio No., Name of the Member, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card). AADHAR(self-attested scanned copy of AADHAR Card) by email to sytradingandagencies@gmail.com.
- In case shares are held in demat mode, please provide DPID-CLID (16-digit DPID +CUD or 16 digit beneficiary ID. Name of Member, client master or copy of Consolidated Account statement PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of AADHAR Card) to sytradingandagencies@gmail.com. If you are an Individual Member holding securities in demat mode, you are requested to refer to the login method explained in the Notice of the AGM i.e. Login method for e-Voting and joining virtual Meeting for Individual shareholders holding
- Alternatively, Members may send a request to helpdesk evoting@cdslindia.com for procuring user id and password for e-Voting by providing above mentioned documents.
- In terms of SEBI Circular dated December 9, 2020, on e-Voting facility provided by listed Companies Individual Members holding securities in demat mode are allowed to vote through their demat account maintained with Depositories and Depository Participants. Members are required to update their mobile number and email ID correctly in their demat account in order to access e-Voting facility. By Order of the Board of Directors of

Date: August 16, 2023

the Company is being held through VC.

https://evoting.kfintech.com.

attendant enablers for conducting of the AGM.

shall be disabled by Kfin for voting thereafter.

accordance with the provisions of the ITAct.

Person' as defined under the provisions of the aforesaid Section.

Shareholders not having/valid PAN

any other document as mentioned above.

voting at the AGM.

Place: Mumbai

S V Trading and Agencies Limited Gopal Lal Paliwal Managing Director DIN: 06522898

NOTICE

Notice is hereby given that the 27th Annual General Meeting (AGM) of Tanla Platforms Limited (the "Company")

will be held on Wednesday, September 06, 2023, at 5:00 PM through Video Conferencing/Other Audio-Visual

Pursuant to the, General Circular No. 10/2022 dated December 28, 2022, issued by the Ministry of Corporate

Affairs (MCA) and Circular SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023 issued by SEBI

(hereinafter collectively referred to as "the Circulars"), companies are allowed to hold AGM through VC, without

the physical presence of members at a common venue. Hence, in compliance with the Circulars, the AGM of

Company has appointed KFin Technologies Limited (Kfin), to provide VC/OAVM facility for the AGM and the

Electronic copy of the Annual Report including the Notice of 27th AGM of the Company has been sent to the

members on August 15, 2023 on the e-mail IDs registered with the Company / Depository Participant(s) for

communication purposes. The Notice of the AGM along with Annual Report is being sent only by electronic

mode to those members whose email addresses are registered with the Company/Depositories in accordance

with the above-mentioned Circulars. The Annual Report including Notice is available on the website of the

Company www.tanla.com; website of the stock exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of

India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on website of Kfin i.e.

In compliance with Section 108 of the Companies Act, 2013, read with Rule 20 of the Companies (Management

and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing

Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 the Company is pleased to provide its

Shareholders with facility of "remote e-voting" (e-voting from a place other than venue of the AGM), through E-

In accordance with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, the Company

has fixed August 30, 2023 as the "Cut-off date" to determine the eligibility to vote by electronic means. A person whose name is recorded in the register of members, maintained by the depositories as on the cut-off date i.e.

The remote e-voting period begins on Sunday, September 03, 2023 (9:00 a.m. IST) and ends on Tuesday,

September 05, 2023 (5:00 p.m. IST). During this period the eligible shareholders of the Company, holding

shares either in physical form or in dematerialized form, may cast their vote electronically. The e-voting module

Those persons who have acquired shares and have become members of the Company after the e-dispatch

of Notice of the AGM by the Company and whose names appear in the Register of Members as on the cut-off

date i.e. August 30, 2023 can also view the Notice of 27th AGM on the Company's website or on the website

of Kfin. Such members can exercise their voting rights through remote e-voting by following the procedure

as mentioned in the Notice of AGM under "How do I vote electronically using Kfin e-Voting system?", or by

Mr. Mahadev Tirunagari, Company Secretary in Practice (CP No. 7350), has been appointed as a Scrutinizer to

In case of any query and / or assistance required, relating to attending the Meeting through VC / OAVM mode,

members may refer to the Help & Frequently Asked Questions (FAQs) and 'AGM VC / OAVM' user manual

available at the download Section of https://evoting.kfintech.com or contact Mr. Ganesh Chandra Patro,

Assistant Vice President, KFin at the email ID evoting@kfintech.com on KFin's toll free No.: 1-800-309-4001 for

Notice is also given pursuant to Section 91 of Companies Act, 2013 and the applicable Rules thereunder and

Regulation 42 & 47 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of

Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Thursday, August 31, 2023, to

Shareholders may note that the Income Tax Act, 1961, ("the IT Act") as amended by the Finance Act, 2020,

mandates that dividend paid or distributed by a company on or after April 01, 2020 shall be taxable in the hands

of shareholders. The Company shall therefore be required to deduct tax at source ("TDS") at the time of making

the payment of final dividend. In order to enable us to determine the appropriate TDS rate as applicable,

shareholders are requested to submit relevant documents, as specified in the below paragraphs, in

Shareholders having valid Permanent Accounting Number (PAN) | 10%* or as notified by the Government of India

As per the Finance Act, 2021, Section 206AB has been inserted effective July 1, 2021, wherein higher rate of tax

(twice the specified rate) would be applicable on payment made to a shareholder who is classified as 'Specified

However, no tax shall be deducted on the dividend payable to a resident individual shareholder if the total dividend to

be received by them during Financial Year 2023-24 does not exceed INR 5,000, and also in cases where shareholders

provide Form 15G / Form 15H (Form 15H is applicable to resident individual shareholders aged 60 years or more)

subject to conditions specified in the IT Act. Resident shareholders may also submit any other document as prescribed

under the IT Act to claim a lower /nil withholding of tax. PAN is mandatory for shareholders providing Form 15G / 15H or

For non-resident shareholders, taxes are required to be withheld in accordance with the provisions of Section 195 and

other applicable sections of the IT Act, at the rates in force. The withholding tax shall be at the rate of 20%** (plus

applicable surcharge and cess) or as notified by the Government of India on the amount of dividend payable. However,

as per Section 90 of the IT Act, non-resident shareholders to avail the benefits under the DTAA read with MLI shall

The documents/proof as applicable are required to be emailed to investorhelp@tanla.com on or before September 06,

submit necessary proof as applicable. Please refer the notice of AGM for further information on the dividend tax.

2023. Shareholders may write to investorhelp@tanla.com for any clarifications on this subject.

20%* or as notified by the Government of India

For Tanla Platforms Limited

Seshanuradha Chava

For Resident Shareholders, taxes shall be deducted at source under Section 194 of the IT Act, as follows -

Wednesday, September 06, 2023, (both days inclusive) for the purpose of the 27th AGM.

The Company has completed the sending of e-mail to the Members on Tuesday, August 15, 2023.

Voting Services provided by Kfin, to enable them to cast their votes on the resolutions set out in the Notice.

August 30, 2023, shall be entitled to avail the facility of remote e-voting.

scrutinize the e-voting process in a fair and transparent manner.

any further clarifications / technical assistance that may be required.

Means, to transact the businesses as set out in the Notice of the said Annual General Meeting.

Phone: +91 040 40099999, Fax No.: +91 040 2312 2999

E-mail: investorhelp@tanla.com, Website: www.tanla.com

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Share Certificates No. for 300 Equity Shares of Rs. 10/- each (Rupees Ten Only) each bearing distinctive Nos. 2369101 to 2369200 3360201 to 3360300 & 3360701 to 3360800 with Folio No 0033327 of TCPL Packaging Limited having its registered office at Empire Mills Complex, Mumbai, Maharashtra 400013, registered in the name of Vijay Shanker have been lost.

with the company at its registrar and agents Link Intime India Pvt. Ltd., C-101, 247 Park LBS Marg, Vikhroli West, Mumbai – 400083, Maharashtra. Tel. No.: +918108116767 within 15 days of the publication of this notice.

Vijay Shanker

country and a second		Quarter Ende	Year to date		
Particulars	Unaudited Unaudited		Audited	Unaudited	Audited
7	30th June 2023	30th June 2022	31st March 2023	30th June 2023	31st March 2023
Total income from operations (NET)	136.76	53.12	74.3	136.76	284.75
Net Profit /(Loss) fromOrfinary Activities after Tax	33.16	-41.25	-83.25	33.16	-128.10
Net Profit / (Loss) for the period after Tax After Extra Ordinary items*)	33.16	-66.58	-83.25	33.16	-44.87
Equity Share Capital	985.72	985.72	985.72	985.72	985.72

NOTES: The result for the year ended 30th June 2023 were audited and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors in its meeting held on Aug 14, 2023. The above results for the quarter ended June 30, 2023 have been audited by Statutory Auditor of company in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Discloser Requirements) Regulations, 2015. This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards)

(0.42)

0.34

recognised accounting practices and policies to the extent applicable. The format for audited/unaudited financial results as prescribed in SEBI's circular CIR/CFD/CMD/15/2015 dated November 20, 2015 has been modified to comply with requirements of SEBI's circular dated July 05, 2016 Ind AS and schedule III (Division II) to the Companies Act. 2013 I applicable to the companies that are required to comply with Ind AS. Disclosure of segment wise information is not applicable as the company operates only in one

segment and company main object is offshore business. Figures for corresponding previous periods have been regrouped/restated wherever necessary. During the quarter ended on 30.06.2023 the company has not received any complaint from investors. For Duke Offshore Limited

AVIK GEORGE DUKE Managing Director, DIN :02613056

(0.84)

0.34

Advertising in

TANLA PLATFORMS LIMITED CIN: L72200TG1995PLC021262, Registered Office: Tanla Technology Centre, Hitec City Road, Hyderabad - 500 081

Rs.10/- Each)

JITENDRA PATIL

Mobile No.:

9029012015

67440215

b) Diluted The above is an extract of the detailed format of Standalone Un-Audited Financial Results for the quarter ended 30th June 2023 filed with the Stock Exchange's under Regulation 33 of the SEBI LODR Regulations, 2015. The full format of the Un-Audited results for the Quarter ended 30th

(0.46)

Place: Mumbai

Date : August 14, 2023

Managing Director

囚 hand **HMT LIMITED** HMT Bhavan, No.59, Bellary Road, Bangalore-560 032.

CIN:L29230KA1953GOI000748

EXTRACT OF THE STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE FIRST QUARTER ENDED 30TH JUNE 2023 (Rs. in Lakhs)

		Thre	Year Ended		
SI.	Particulars	30.06.2023	31.03.2023	30.06.2022	31.03.2023
No.		Unaudited	Audited*	Unaudited	Audited*
1	Total income from Continuing Operations	2128	3210	2721	9997
2	Net profit/ (loss) for the period	677	(1107)	894	1491
	(before tax, exceptional items)	5-50004	000000000	8888	VIOLETY.
3	Net profit/ (loss) for the period before tax (after exceptional items)	677	(1107)	894	1491
4	Net profit/ (loss) for the period after tax (after exceptional items)	677	(1892)	894	706
5	Net Profit/(Loss) from Discontinued Operations	District Co.			
6	Total Comprehensive Income for the period (comprising profit for the period and other comprehensive income (net of tax))	684	(1941)	902	727
7	Paid up Equity Share Capital (face value of Rs. 10/- each)	35560	35560	35560	35560
8	Other Equity			50	7833
9	Earnings Per Share from continuing operations (face value of Rs. 10/- each)				
	Basic :	0.19	(0.53)	0.25	0.20
	Diluted:	0.19	(0.53)	0.25	0.20
	Earnings Per Share from discontinued operations (face value of Rs. 10/- each)				
	Basic :	- 8	- 8	28	30
	Diluted		- 1	¥8	- 50

EXTRACT OF THE CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE FIRST QUARTER ENDED 30TH JUNE 2023

SI.	Particulars	Thre	Year Ended		
		30.06.2023	31.03.2023	30.06.2022	31.03.2023
No.	I	Unaudited	Audited*	Unaudited	Audited*
1	Total income from Continuing Operations	5657	12957	4147	25845
2	Net profit/ (loss) for the period (before tax, exceptional items)	(2985)	(2670)	(3309)	(11763)
3	Net profit/ (loss) for the period before tax (after exceptional items)	(2985)	(2587)	(3309)	(11680)
4	Net profit/ (loss) for the period after tax (after exceptional items)	(2985)	(3382)	(3309)	(12475)
5	Net Profit/(Loss) from Discontinued Operations	2	26	10	185
6	Total Comprehensive Income for the period (comprising profit for the period and other comprehensive income (net of tax))	(2968)	(3463)	(3281)	(12298)
7	Profit/(Loss) for the year attributable to :	MANUAL SEC.	2004-000-04	1054.5083.000	100 A/150 H0000
	Equity holder of the parent	(2983)	(3356)	(3299)	(12290)
	Non-Controlling Interest	12	22	(8)	62
8	Other Comprehensive Income attributable to:	Vitable	77/39/5478200	2000	6000
	Equity holder of the parent	15	(107)	18	(8)
9	Non-Controlling Interest Total Other Comprehensive income for the year attributable to :	蓋	**	**	(2
	Equity holder of the parent	(2968)	(3463)	(3281)	(12298)
	Non-Controlling Interest				
10	Paid up Equity Share Capital	35560	35560	35560	35560
2007	(face value of Rs.10/- each)	10.0	30		*********
11	Other Equity	24	121	28	(465874)
12	Earnings Per Share from continuing operations (face value of Rs. 10/- each)				
	Basic:	(0.84)	(0.95)	(0.93)	(3.51)
	Diluted:	(0.84)	(0.95)	(0.93)	(3.51)
	Earnings Per Share from discontinued operations		and server	XXX 90 400	

Note:

Basic:

Diluted

Date: August 14, 2023

Company Secretary - M.No. 15519 The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of Stock Exchange of www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website www.hmtindia.com

(face value of Rs. 10/- each)

Figures of previous year have been regrouped wherever necessary.

* Subject to C&AG Review Place : Bengaluru

0.00

0.00

0.01

0.01

By order of the Board of Directors (Pankaj Gupta)

Chairman and Managing Director

0.00

0.00

0.05

0.05

H HERANBA®

CIN: L24231GJ1992PLC017315

Registered Office: Plot No. 1504/1505/1506/1 GIDC, Phase-III Vapi Valsad-396195, Gujarat, India, Corporate Office: 2" Floor, A Wing, Fortune Avirahi, Jain Derasar Road, Borivali (West), Mumbai-400092, Maharashtra, India Email: compliance@heranba.com Website: www.heranba.co.in Tel No.: +91 22 28987912

STATEMENT OF STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED ON 30TH JUNE, 2023

		STANDALONE				CONSOLIDATED		
Sr. No.	Particulars	Quarter Ended			Year Ended	Quarter Ended		Year Ended
		30.06.2023 (Reviewed)	30.06.2022 (Reviewed)	31.03.2023 (Reviewed)	31.03.2023 (Audited)	30.06.2023 (Reviewed)	30.06.2022 (Reviewed)	31.03.2023 (Audited)
2	Net Profit/(loss) for the Period (before tax, exceptional items)	2.03	44.26	18.15	144,14	(6.17)	43.99	137.58
3	Exceptional items (expenses)	3		2 50		(7.1)		
4	Net profit/(loss)for the period before tax (after exceptional items)	2.03	44.26	18.15	144.14	(6.17)	43.99	137.58
5	Net profit/(loss) for the period after tax (after exceptional items)	1.51	33.70	14.33	110.11	(5.61)	33.43	104.37
6	Total comprehensive income/(loss) for the period	1.54	33.38	14.07	110.30	(5.58)	33.10	104.56
7	Equity share capital (face value Rs. 10/- each)	40.01	40.01	40.01	40.01	40.01	40.01	40.01
8	Other Equity	T #s	*3	100	776.10	**************************************	· *	810.37
9	Earnings per share- (face value Rs. 10/- each) Basic (in Rs.) Diluted (in Rs.)	0.38 0.38	8.42 8.42	3.58 3.58	27.52 27.52	(1.40) (1.40)	8.36 8.36	26.08 26.08

Note:

Place: Mumbai

Date: August 14, 2023

PARTICULARS

Total Income from Operations (Net)

Net Profit / (Lass) for the period (before

Tax, Exceptional and/or Extraordinary

Net Profit / (Loss) for the period before

Net Profit / (Loss) for the period after

Total Comprehensive Income for the

period (Comprising Profit / (Loss) for

Comprehensive Income (after tax)]

Paid-up Equity Share Capital (Face

the period (after tax) and Other

tax (after Exceptional and/or

tax (after Exceptional and/or

Extraordinary items

Extraordinary items

Value of Rs. 1/- each)

Earning Per Share (before

(for continuing and discontinued

Other Equity

operations)

a) Basic

Tuni Textile Mills Limited

Regd. Office: Suite 207, Bldg. 3A, 2nd Floor, Mittal Industrial Estate. Andheri Kurla Road. Andheri (E), Mumbai 400 059

CIN : L17120MH1987PLC043996 Email : info@tunitextiles.com, Web : www.tunitextiles.com

Statement of Un-Audited Financial Results for the Quarter ended 30th June 2023

Quarter

ended 30th

June 2023

Un-Audited

849.83

9.66

9.66

5.36

5.88

0.00

June 2023 is available on the Company website "www.tunitexdiles.com" and on the Stock Exchange

1,306.31

- . The above is an extract of the detailed format of financial results filed by the company with the stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015. The Full format of these results is available on the stock exchanges website i.e. www.bseindia.com & www.nseindia.com and also on the company's website www.heranba.co.in.
- The above results have been reviewed by the Audit Committee and thereafter approved by the board of directors in their respective meetings held on August, 14 2023. 3. The previous financial period figures have been regrouped/rearranged/restated wherever considered necessary.

Rs. in Lakh

Year Ended

31st March

2023

Audited

4,355.38

36.01

36.01

25.56

27.63

1,306.31

(18.31)

0.02

0.02

Quarter

ended 30th

June 2022

Un-Audited

806.84

8.38

8.38

4.82

6.34

0.00

0.00

For Tuni Textile Mills Limited

Narendra Kr. Sureka

1,306.31

By Order of the Board For Heranba Industries Limited Raghuram K. Shetty

(₹. in Crores except per share data)

Managing Director DIN: 00038703

Amal Ltd

310 B. Veer Savarkar Marg, Dadar (West), Mumbai 400028, Maharashtra, India sec@amal.co.in | (+91 22) 62559700 | www.amal.co.in CIN: L24100MH1974PLC017594

NOTICE is hereby given that the 49th Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Friday, September 08, 2023 at 10:30 am through video conferencing I other audio visual means (VC), in accordance with applicable provisions of the Companies Act, 2013 and in compliance with the procedure prescribed in circular number 20 | 2020 dated May 05, 2020, read with circular number 10 | 2022 dated December 28, 2022, issued by the Ministry of Corporate Affairs and circular number SEBI/HO/ CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, read with circular number SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 05, 2023, issued by the Securities and Exchange Board of India (the e-AGM circulars).

The Annual Report including Notice of the AGM which includes the process and manner of attending the Annual General Meeting through VC and e-voting and other documents were e-mailed on August 14, 2023 to all the Members whose e-mail addresses are registered with the Company I Depository Participants and can be downloaded from the following website links:

https://www.amal.co.in/investors/information-for-stakeholders/annual-reports/

The Company is pleased to provide to the Members the facility to exercise their right to vote prior to AGM and during AGM by electronic means and the business may be transacted through remote e-voting services provided by Central Depository Services end on September 07, 2023 at 05:00 pm. The Members holding shares on Friday, September 01, 2023 (cut-off date) will be entitled to exercise their voting rights through remote e-voting. The remote e-voting will not be allowed beyond its end time. The Members exercising to vote through remote e-voting can attend the AGM but will not be allowed to vote again during the AGM. Only the Members who have not cast their votes through remote e-voting may cast their votes during the AGM by attending the AGM through VC. Any person, who becomes a Member after the dispatch of notice and holding shares as on the cut-off date, may obtain the login details I sequence number by sending a request

In case of queries or issues regarding e-voting or attending the meeting through VC, please contact Mr Ankit Mankodi, Company Secretary, Amal Ltd on E-mail address: sec@amal.co.in.

For Amal Ltd (Ankit Mankodi) Company Secretary

D-Link

D-Link (India) Limited CIN: L72900GA2008PLC005775

Regd. Off.: Plot No. U02B, Verna Industrial Estate, Verna, Salcette, Goa - 403722. Email: shares@dlink.co.in Website: http://www.dlink.co.in Phone: 0832-2885800.

Notice of the Annual General Meeting and E-Voting Information NOTICE is hereby given that the 15th Annual General Meeting (AGM) of the members of the Company will be held on Saturday, September 09, 2023, at 11:00 a.m. (IST) through Video Conferencing (VC) facility /Other Audio-Visual Means (OVAM), to transact the

The Company has sent Annual Report for the financial year 2022-23 along with the Notice convening AGM, through electronic mode to the Members whose email addresses are registered with the Company and / or Depositories in accordance with the Circulars issued by the Ministry of Corporate Affairs and Securities and Exchange Board of India. Members may note that the Notice and Annual Report of the Company for the financial year 2022-23 is available on the Company's website https://in.dlink.com/ and websites

of the Stock Exchanges. The Members are requested to refer to the AGM notice, for instructions for attending the AGM through VC / OAVM. Remote e-Voting:

business as set out in the Notice of AGM.

August 16, 2023

In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 ('the Act') read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, the Secretarial Standard on General Meetings ('SS-2') issued by the Institute of Company Secretaries of India and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing to its Members the facility of remote e-Voting before as well as during the AGM in respect of the business to be transacted at the AGM and for this purpose, the Company has appointed KFintech for facilitating voting through electronic means.

The detailed instructions for remote e-Voting are given in the Notice of the AGM. Members are requested to note the following:

- a) Ordinary and Special business as set out in the notice of the 15th AGM may be transacted only through voting by electronic means.
- b) The remote e-voting period commences on September 6, 2023, at 9:00 a.m. (IST) and ends on September 8, 2023, at 5:00 pm (IST). The e-voting module will be disabled by KFintech for voting thereafter.
- Those members, who will be present in the AGM through VC / OAVM facility and have not cast their vote on the resolutions specified in the 15th AGM notice through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-Voting system during the AGM.
- d) A person whose name is recorded in the Register of Members / Register of Beneficial Owners as on the Cut-off Date i.e., Saturday, September 2, 2023, only shall be entitled to avail the facility of remote e-Voting / e-Voting at the AGM. The Procedure for registration of e-mail address and bank details by shareholders is given in the
- e) The members who have cast their vote(s) by remote e-Voting may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote(s) again in the AGM.
- Any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after sending the Notice and holding shares as of the cut-off date, may obtain the login ID and password by sending a request at evoting @Kfintech.com. However, if he / she is already registered with KFintech for remote e-Voting then he /she can use his / her existing User ID and password for casting the vote. A person who is not a member as on the Cut-off Date should treat the Notice of the AGM for information purposes only.
- g) For detailed instructions pertaining to e-voting, members may please refer to the section "Notes" in the Notice of the Annual General Meeting. In case of gueries pertaining to e-voting procedure or voting at the virtual meeting shareholders may refer to the user manual for the shareholders published on the website of the Company available at https://in.dlink.com/. In case of any queries/grievances, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for members and e-voting User Manual available at the 'download' section of https://evoting.kfintech.com or contact Ms. Shobha Anand of Kfin Technologies Ltd, (Unit: D-Link (India) Limited), Selenium Tower B, Plot No. 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Serilingampally, Hyderabad - 500 032 at e-mail einward.ris@kfintech.com or at phone no. 1-800-309-4001 (toll free).

Procedure for registration of e-mail address and bank details by shareholders:

- a) Members holding shares in physical mode, who have not registered / updated their email addresses with the Company, are requested to register / update the same by writing to the Company with details of folio number and attaching a self-attested copy of PAN card at shares@dlink.co.in or to the RTA at einward.ris@kfintech.com.
- b) Members holding shares in dematerialised mode, who have not registered / updated their email addresses with their Depository Participants, are requested to register / update their email addresses with the Depository Participants with whom they maintain their demat account.
- Registration of Bank Details for physical shareholders: The members are requested to provide details such as Name, Folio Number, Certificate number, PAN, e-mail id along with the copy of the cheque leaf with the first named shareholders name imprinted in the face of the cheque leaf containing bank name and branch, type of account, bank account number, MICR details and IFSC code in PDF or JPEG format. In case of any query, a member may send an e-mail to RTA at einward.ris@kfintech.com.

For D-Link (India) Limited

Date : August 16, 2023 Shrinivas Adikesar Place: Verna, Goa Company Secretary

financialexp.epapr.in

Place: Hyderabad

Date: August 16, 2023

Vijay Shanker has applied to the company for the issue of duplicate certificates. Any person who has any claim in respect of the said share certificates should lodge such claim

Name of Legal Claimant/ Shareholder

DUKE OFFSHORE LIMITED (CIN:L45209MH1985PLC038300) 403, URVASHI, OFF SAYANI ROAD, PRABHADEVI, MUMBAI - 400 025.

Diluted 0.34 (0.42)(0.84)0.34 (0.46)Rules, 2015 (Ind AS) prescribed under section 133 under Companies Act, 2013 and and other

Place: Mumbai Date: 17.08.2023

For

TENDER PAGES Contact

Landline No.:

पत्ताः सी.टी.एस. नं.१५०५ (पैकी)

चांदूर बाजार येथे सराफा दुकानात चोरी

अमरावती, दि.१६ : चांदूर बाजार शहरातील सराफा दुकानामध्ये अजब प्रकार घडला दुकानाच्या वरच्या बाजूला असलेल्या भिंतीला भगदाड पाडून सराफा दुकानामध्ये उडी टाकून सुमारे १ লাख ५४ हजार रूपयांचे दागिने लंपास करून चोरटे

फरार झाले चांढूरबाजार मोर्शी रोडवरील नेताजी चौकात नगरपरिषद व्यापारी संकूलनामध्ये ही घटना घडली दीनांक १४ऑगस्ट सुमारे रात्री ते १६ ऑगस्ट सकाळ पर्यंत ढुकान बंद होती दरम्याणन दुकान मालक राजू विंचूरकर यांचा मुलगा सकाळी दुकान उघडण्यासाठी परत आला असता तेव्हा त्याला दुकानात चोरी झाली असल्याचे समजले घटनेची माहिती मिळताच चांढूर बाजार ठाणेदार सुरज बोंडे सह पोलिसांनी घटनारथळी धाव घेतली त्यानंतर न्यायवैद्यक पोलीस पथकाने तपास सूरू केला असता

अतिरिक्त ग्रा.

पोलीस अधीक्षक

शशिकांत सावंत

यांनी घटनारश्वळी

तात्काळ भेट दिली

स्थानिक गुण्हे

शाखेचे पथक व

स्थानिक पोलीस

फरार असलेल्या

आरोपींच्या शोध

घेत आहे गेल्या काही वर्षांपासून चांढूर बाजार शहरात अनेक घटना समोर आल्या त्यामध्ये अचलपूर मार्गावरील सुद्धा दुकानामधून चोरट्यांनी दागिने लंपास केले होते पण नगरपरिषद व्यापार संकूलनामध्ये असलेल्या साराफा दुकानांमध्ये अजबच प्रकार घडला अज्ञात चोरट्यांनी संकुलनाच्या पायऱ्याला भगदाड पाडल त्यानंतर दुकानाच्या वरच्या बाजूच्या भिंतीला सुमारे एक

फुटाच भगदाड

पाडून पीव्हीसी

सीट तोडून उडी

मारून दुकानाच्या

आत प्रवेश केला

तरी कसा अशी

खळबळ परिसरात

उडाली पोलिसांनी

परिसरातील

असलेल्या

सीसीटीव्ही

कॅमेऱ्यांचा तपास

सुरू केला व या

घटनेला परिणाम

देणार नेमक

जवळचा इसम

असू शकतो की

काय अशी चर्चा

सर्रास परिसरात

सुरू आहे.

Chandrakant Raghunath Salunkhe is lawful Owner of H. No 24-22, Collector Compound, Gate No. 5, Malvani Colony, Near Bhaj Market, Malad (West), Mumbai-400093 and he has misplaced / lost Original B.M.C. PhotoPass, Mumbai Zopadpatti Is.M.C. Photorass, Mullioal Zopadpath Identification Survey Receipt, Chain Agreement For Sale And Other Documents in the name of Mr. Chandrakant Raghunath Salunkhe of H. No. 24-22 and the said all documents had lost at Mira Road (East), Dist-Thane. Complaint at Mira Road Police Station Mira Road (East), Dist-Thane, vide Lost Property Regd. No. 24379/2023 dated 15/08/2023, within 15 days, any one finding the same please contact below Date: 17/08/2023

PUBLIC NOTICE

(D. S. Ghugare-Advocate) C-54, Shanti Shopping Centre Mira Road (East), Thane.

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील १) श्री. रवी किरण मुक्तामाला, २) श्रीमती सरयु मुक्कामाला, ३) श्री. राजशेखरा राव मुक्कामाला र ४) स्वर्गीय श्रीमती विजया लक्ष्मी मुक्कामाला म्लॅट क्र.बी६३०१. ६३वा मजला. दी पार्कसाईड लोधा दी पार्क, एचआरसी समोर, पीबी मार्ग, वरळी, मुंबई-४०००१३, क्षेत्रफळ सुमारे ८३९ चौ.फु. कार्पेट क्षेत्र जमीन सर्व्हे क्र.४६४, लोअर परळ विभाग, बृहन्मुंबर महानगरपालिकेच्या मुर्यादेत असलेल्या जागेचे संयुत्त मालक व ताबेदार आहेत आणि सदर **स्वर्गीय श्रीमर्त** विजया लक्ष्मी मुक्कामाला यांचे हैदराबाद येथे २१.१०.२०१८ रोजी निधन झाले आणि **१) श्री. रवी** किरण मुक्कामाला, २) श्री. राजशेखरा राव मुक्कामाला, ३) श्रीमती सौम्या मुक्कामाला हे स्वर्गीय श्रीमती विजया लक्ष्मी मुकामाला यांचे कायदेशीर वारसदार व प्रतिनिधी आहेत.

जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट जागेबाबत काही दावा अधिकार, हक किंवा हित असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे सदर सूचना प्रकाशनापासून **७ दिवसा**र दिनांक:१७.०८.२०२३

सुरेंद्रकुमार यादव (वकील उच्च न्यायालय) कार्यालय: एसीबीए, ३रा मजला, एम.एम. कोर्ट अंधेरी अंधेरी (पुर्व), मुंबई-६९.

जाहीर नोटीस मी अधोस्वाक्षरी असलेले श्री. शमीर वास्कर

याद्वारे सावधगिरी बाळगा आणि सामान्य जनतेला जाहीर करतो की मी माझे वडील श्री. येलियाह वास्कर ते माझ्या नियंत्रणात नाही, माझे ऐकत नाही आणि ते स्वतःच्या इच्छेनुसार वागतात. माझे वडील सुद्धा माझ्यासोबत राहत नाहीत आणि त्यांनी त्यांच्या आणि माझ्या पैशाचा अनैतिक कामांसाठी दुरुपयोग केला आहे. त्यांच्या कडून माझ्या आणि माझ्या कुटुंबातील सदस्यांना अपमानास्पद वागणूक मिळूनही ते आजही तेच करत आहेत, म्हणून त्यांच्याशी काही वर्षा पूर्वीपासून कोणताही संबंध न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणून मी याद्वारे सामान्य जनतेला सावध करतो की कोणतीही व्यक्ती किंवा इतर कोणतीही कायदेशीर संस्था त्याच्याशी आर्थिक किंवा अन्यथा व्यवहार करत आहे, ते त्यांच्या/तिच्या स्वत:च्या जोखमीवर आणि त्यांच्या खर्चाच्या आणि परिणामांच्या उत्तरदायित्वावर करेल आणि कोणत्याही प्रकारे मला जबाबदाः धरले जाणार नाही

सही/ श्री. शमीर वास्कर

PUBLIC NOTICE Notice is hereby given to the public a arge that the original owner **SHRI. K** SANJEEVA SHETTY of the property bearing Flat No. B/105, 1st Floor admeasuring 300 Sq. Ft. Built up area in the Society known as "Shalibhadra In the Society known as "Shallibhadra Apartment Building No. 1 C.H.S. Ltd.", Constructed on land bearing Survey No. 102 (Old), New Survey No. 58, Hissa No. 19, Situated at Village - Khari, Tal. & Dist. Thane., was died on Knan, tal. & Dist. Inane., was gled on dated 29/11/2022 leaving behind him legal heirs (1) SMT. SAVITHA SANJEEVA SHETTY (Wife of the deceased), (2) MR. SUSHANT SANJEEVA SHETTY (Son of the deceased) & (3) MR. SANNIDH SANJEEVA SHETTY (Son of the SANJEEVA SHETTY (SOII OF THE deceased). The released deed registered on dated 09/03/2023 under Sr. No. TNN-7/4430/2023 in favour of SMT. SAVITHA SANJEEVA SHETTY. lowever member of Public are hereby notified that if anyone having any adverse claim in respect of said Property of whatsoever nature are advised to place their claim within 14 days from present publication and contact at Adv. Naima N. Shaikh 27, Thakur Arcade, 3rd Floor, Station Road, Virar (W) - 401303 with appropriate written evidences. Please Note that Claims received withou

Sd/-Advocate Naima N. Shaikh Date:17.08.2023

evidences will not be considered

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील **श्रीमती स्मिता** संधाकर नाईक व त्यांचे पती श्री. सुधाकर डी. नार्डक यांनी संयुक्तपणे फ्लॅट क्र.बी/ २०५, श्रीपाल तारा को हौसोलि., विराट नगर, विरार (प.), तालुका वसई, जिल्हा पालघर ही खरेदी केली होती आणि प्रथम मालक श्री. सुधाकर डी. नाईक यांचे कर्जत, रायगड येथे दिनांक ०६.०४.२०१९ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी **श्रीमती स्मिता एस. नाईक** व मुलगा **श्री. प्रथमेश एस. नाईक** हे कायदेशीर वारसदार आहेत.

उपरोक्त फ्लॅटमधील मयताचे सर्व अधिकार, हक्क, हित, कायदेशीर वारसदारांच्या नावे हस्तांतर करण्यात

असे की. सदर मालक/कायदेशीर वारसादारांनी सदर फ्लॅट श्रीमती वृंदा मनिष मालनीका यांच्याकडे विकी केले आणि खरेदीदारांनी कर्ज परतफेडीकरिता प्रतिभृती म्हणून तत्सम तारण ठेवण्यासाठी भारत को-ऑप. बँक (मुंबई) लिमिटेड यांच्याकडे गृहकर्ज सुविधेकरिता अर्ज करीत

जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट व भागप्रमाणपत्रावर कोणत्याही स्वरुपाचा दावा, अधिकार, हक्क, हित इत्यादी असल्यास त्यांनी कागदोपत्री पुराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्त्यांना सदर जाहीर सूचनेपासून १४ दिवसांत कळवावे. अन्यथा बँकेकडून पुढील प्रक्रिया स्रू करतील आणि तत्सम तारणाकरिता प्रतिभूती ठेवतील आणि अशा दाव्यासंदर्भातील पढील सचना. काही असल्यास असे समजले जोईल की, कोणतेही/सर्व दावा

सुज्ञपणे त्याग केलेले आहेत. सही/-ॲड. अशोक कुमार तिवारी वकील उच्च न्यायालय कार्य. २१०, श्रीपाल प्लाझा, रेल्वे स्थानका समोर. नालासोपारा (पश्चिम), जिल्हा पालघर-४०१२०३.

श्री. दीपेशकुमार चंद्रकांत शहा आणि (२) श्रीमती शितल दिपेशकमार शाह. सदनिका क्र. ११. साई दर्शन कोहौसोलि, ९९, ए.के. मार्ग, केम्प्स कॉर्नर, मुंबई-४०००२६ यांनी नोंदवले आहे की त्यांनी फ्लॅट क्र. ११ व्या कागदपत्रांची मूळ साखळी हरवली / गहाळ झार्ल आहे,(अ) मूळ नुकसानभरपाई बाँड दि.०९.११.१९९३ रोजीचे श्री. नरेश के. अरोरा यांनी स्वाक्षरी केलेले, विधिवत नोटरी केलेले (ब) मूळ प्रतिज्ञापत्र दि.०९.११.१९९३ रोजीचे श्री. नरेश के अरोरा यांनी स्वाक्षरी केलेले, विधिवत नोटरीकृत (क) दि.१०.१२.२००४ रोजीचे मूळ प्रतिज्ञापत्र श्री. नरेश n. अरोरा यांनी स्वाक्षरी केलेले, विधिवत नोटरीकृत (ड) फ्लॅटक्र. ११ हे श्री. नरेश के. अरोरा यांना म्हाडाने जारी केलेले मूळ वाटप पत्र. (ई) मूळ पावती क्र 3422/28 दि. 30.09.200X रोजी फेलॅट क. ११ हे श्री. नरेश के. अरोरा यांना म्हाडाने जारी केले. (फ) मूळ करार दि.१८.१२.२००४ रोजी आमचे अशित . भाणि बॉम्बे हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट बोर्ड किंवा फ्लॅट क्र. ११, साई दर्शन कोहौसोलि., (सदर मूळ कागदपत्रे) आणि ज्यासाठी मालकांनी एस.डी.क्र.५७६/२००७ दि.१५.०३.२००७ गामदेवी पोलीस स्टेशन, मुंबई पोलिस येथे तक्रार

सर्व व्यक्ती किंवा पक्षांना सूचना याद्वारे जारी केली जाते की, फ्लॅट क्र.च्या मूळ दस्तिऐवजांमध्ये किंवा त्यावर कोणताही हक्क, शीर्षक, व्याज, लाभ, दावा, किंवा होणत्याही स्वरूपाची मागणी असलेल्यांनी ११, साई दर्शन कोहौसोलि, ९९, ए.के. मार्ग, मुंबई-४०००२६ सीएस क्र.१/५६४, मलबार-कुंबल्ला हिल विक्री विनिमय. हस्तांतरण, टस्ट, लीज, कर्ज (प्रतिभूत आणि प्रतिभूत), धारणाधिकार, भेटवस्तू, तारणे, पुलभता, ताँबा, रजा आणि परवाना, भौडेकरू . हायपोथेके शन, शुल्क, गहाणखत, वारसा यायालयीन आदेश / खटला, लिस-पेंडन्स, सरकारी कर, कर्तव्ये आणि थकबाकी किंवा अन्यथा त्यांच दावा लिखित स्वरूपात सादर करणे आवश्यक आहे. ाव्याच्या समर्थनार्थ योग्य कागदोपत्री पुराव्याची प्रत ही नोटीस प्रकाशित झाल्यापासून चौदा (१४) पत्त्यावर आणि ईमेलवर खाली स्वाक्षरी केर्ल असल्यास असे न केल्यास कोणत्याही व्यक्ती किंवा पक्षांचा कोणताही दावा नाही असे गृहीत धरले जाईल किंवा मूळ दस्तऐवजांवर आणि त्यावरील फ्लॅटवरील क्षेणत्याही स्वरूपाची मागणी किंवा हक, सांगितलेल दावा आणि मागणी, त्यानंतर जर काही केले असेल तर ते रद्द, माफ आणि कायमचे रद्द मानले जाईल

सही/ चेतन व्ही. गोलवाला व्ही.एन. गोलवाला ॲण्ड कं मालकांचे वकील

३/५०८, नवजीवन कमर्शियल प्रिमायसेस सोसायर्ट लि., डॉ. डी.बी. मार्ग, मुंबई-४००००८

सर्वसामान्यांना सूचना देण्यात येत आहे की गझ्या अशिल श्री. चंदन चंद्रकांत मांजरेक राहणार सी/५४ शिवाई सीएचएस लिमिटेड भवानी शंकर रोड, सरस्वतीबाई जोशी मार्ग दादर पश्चिम, मुंबई - ४०० ०२८ चे प्रामाणिव गलक/सदस्य आहेत. यापुढे संक्षिप्तता आणि सोयीसाठी सदर फ्लॅट आणि सोसायटी पीरस स्तऐवज गमावले/चुकले आहेत

१) के जे मेहता आणि असोसिएट्स -अस्तित्व

यांच्यात करार झाला भाडेकरू असल्याने दिनांक १/९/१९९१ चंद्रकांत महादेव मांजरेकर यांना जारी करण्यात आला आणि २) केजे मेहता आणि असोसिएटस आणि चंद्रकांत महादेव मांजरेकर यांच्या यांच्या निष्पादित केलेल्या पुष्टीकरणाचे डीड, फ्लॅट क्रमांक स़ी/५४ च्या वाटप पत्रासह, त्या दृष्टीने दादर पोलिस स्टेशनमध्ये क्रमांक ७०२८०/२०२३ दिनांक १४/८/२०२२ द्वारे

. माझा अशिल उक्त फ्लॅट परिसर म्हणजेच सी/५४ च्या संदर्भात विक्री हस्तांतरण करण्यास इच्छुक आहे. माझ्या अशिलांच्या वतीने, त्या फ्लॅटच्या जागेच्या विक्री व्यवहारात प्रवेश करण्यापूर्वी, मी याद्वारे वरील म्लॅटच्या जागेवर कोणताही दावा, कायदेशी हक, शीर्षक किंवा स्वारस्य असलेल्य कोणत्याही व्यक्तीला विक्री, देवाणघेवाण गहाण भेट, ट्रस्ट याद्वारे काही तक्रार असल्यास त्यानी, वारसा, ताबा, सोपस्कार, भाडेपड़ा धारणाधिकार किंवा अन्यथा कोणत्याही प्रकारचा कायदेशीर दावा असल्यास प्रकाशीत तारखेपासून ७ दिवसांच्या आत माझ्या कार्यालयात खाली स्वाक्षरी केलेल्यांना कागदपत्रांसह लिखित स्वरुपात सुचित करणे आवश्यक आहे. असे गृहीत धरले आहे की परोक्त नमूद केलेल्या फ्लॅट परिसर सी-५३ मध्ये कोणत्याही व्यक्तीचा हक्क, शीर्षक किंवा वारस्य नाही आणि असा दावा, जर असेल तर

ल्लॅट क्रमांक- सी/५४, शिवाई सहकार्र ाृहनिर्माण संस्था लिमिटेड, भवानी शंकर रोड, दादर पश्चिम, मुंबई -४०० ०२८ ठिकाण: मंबर्ड

आर. वी. पेर्ला / के. आर. पेर्ला उच्च न्यायालयात अधिवक्ता कोंडाजी चाळक्र.३/४४, झेवियर्स स्ट्रीट, परळ, मुंबई-४०० ०१२. संपर्कः ८३६९५८५९६१

जाहीर सूचना वर्तमामान्य जनतेम येथे मचना देण्यात येत आहे की श्री गैलेश पुरुषोत्तमदास शर्मा, र/ठि.: बी/१०४, निर्माण

वृंदावन एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या., पत्ताः सी.टी.एस. नं.१५०५ (पैकी) १४२९, २१२५, शिवराम मास्तरवाडी, मोरी रोड, माहिम (प.), मुंबई-४०००१६ या संस्थेचे सभासद असलेले व संस्थेच्या २ऱ्या माळ्यावरील फ्लॅट क्र.२०७ धारण करणारे कै. चंद्रावती बाबा मिश्रा दर्शन को-ऑप.हौ.सो.. निर्माण नगर. निळेमोरे रोड . गालासोपारा पश्चिम हे सदर फ्लॅट क्र.बी/१०४, १ल यांचे दिनांक २४/०७/२०१२ रोजी निधन झाले. त्यांनी नामनिर्देशन केलेले नाही. संस्था य चौ.मी. सपर बिल्टअप. निर्माण दर्शन को-ऑप.हौ.सो.लि नोटीशीद्धारे संस्थेच्या भांडवलात / मालमत्तेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत संभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार / हरकतदार करीत आहेत. श्री. शैलेष परुषोत्तमदास शर्मा यांनी दाव यांच्याकडून हक्क मागण्या / हरकती मागविण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिध्द झाल्याच्य केला आहे की, सदर मालमत्तेचे ते विद्यमान मालक आहेत तारखेपासून १९ दिवसांत त्यांनी आपल्या मागण्यांच्या वा हरकतीच्या पुष्टयर्थ आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती व अन्य पुरावे सादर करावेत. जर वर नमूद केलेल्या मुदतीत कोणाही जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्तेवर विक्री, वारसाहक्ष ताबा, तारण, मालकी हक, भाडेपट्टा, बक्षीस किंवा अन्य व्यक्तीकडून हक्क मागण्या किंवा हरकत सादर झाल्या नाही तर मयत सभासदाचे संस्थेच्य भांडवलातील / मालमत्तेतील भाग व हितसंबंध यांच्या हस्तांतरणाबाबत प्रचलित उपविधी नसाः इतर प्रकारे काही अधिकार, हक्क, दावा किंवा हित असल्या कार्यवाही करण्याची संस्थेला मोकळीक राहील. जर अशा कोणत्याही हक्क मागण्या / हरकत ऑल्य . त्यांनी त्यांचे आक्षेप लेखी स्वरुपात आवश्यक दस्तावेजांस ब्रालील स्वाक्षरीकर्त्याकडे सदर सूचना प्रकाशन तारखेसापृ तर त्याबाबत प्रचलित उपविधीनुसार कार्यवाही करण्यात येईल. नोंदी व उपविधीची एक प्रत गगणीदारास हरकतदारास पाहण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात[े] कार्यालयीन वेळेत सकाळी ११.०० १४ दिवसात कळवावेत. अन्यथा तदनंतर कोणाकडुनह दावा विचारात घेतले जाणार नाही आणि ते त्याग किंवा ते दुपारी १२.३० पर्यंत नोटीस दिल्याच्या तारखेपासून नोटीशीची मुदत संपण्याच्या तारखेपर्यंत स्थिगित केले आहेत असे समजले जाईल आणि माझे अशील

वृंदावन एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या., यांच्याकरिता आणि वतीने

_{िता}, ठिकाणः माहिम, मुंबई दिनांक: १६/०८/२०२३

त्र्यवहार पुर्ण करण्याची प्रक्रिया करतील.

१/२०१, २रा मजला, पार्क रिजेन्सी अपार्टमेंट, दक्षिण

मेडिकल समोर, संदीप स्टुडिओच्या वर, सेन्ट्रल पार्क

गलासोपारा पुर्व, तालुका वसई, जि. पालघर–४०१२०९

Public Notice

f Eversweet Apartment CHS Ltd situated a

Andheri (West) Mumbai-400053 holding Fla

No. A-11 has applied for a Duplicate Share

Certificate as she claims to have lost her

Original Share Certificate No. 150 issued for

shares of rupees fifty each bearing distinctive

imbers from 741 to 745 (both number

nclusive). The Society hereby invites claim or

objections from any person or persons or any

financial institutions having any claim of

objection: on the Original Share Certificate or shares in respect of Flat No. A- 11. Take note

that if in case the society does not receive any

claim or objection in writing supported wit valid documents against issuance of Duplicate

Share Certificate to Mrs. Zebunissa H

Kairanvi within a period of 15 days at their

Office address from the date of publication of

this Notice, Society, its office bearers and/or

persons claiming through them or under them

shall not be held responsible for issuance of

Duplicate Share Certificate, A copy of registered

bye laws of the society is available for inspection

by the claimants/objectors in the office of th

For and on behalf of Eversweet Apts, CHSL

Plot No. 142/4, Jai Prakash Road, Seven

Bunglow, Andheri (West), Mumbai- 400 053

Tel. No. (Office) 26332331

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE THAT my client Late Mr. Joseph Gabriel D'Souza and Mrs. Jill Joseph D'Souza (Owners/Occupiers) were joint member of the Gemini Apartment C.H.S. Ltd, opposite St. Jude

ligh School, Lower Kharodi, Marve Road, Mala

West Mumbai- 400 095 and holding flat no.402/A n the building of the society. Mr. Joseph Gabriel D'Souza died on 14.04.2007 without making any

omination for his 50 % share in the flat had lost

misplaced Original Agreement for Sale dated 09-12-1993 as for Flat No.A-402, Original Share Certificate and original Stamp duty receipt.

Now my client Mrs. Jill Joseph D'Souza intendin

to transfer said flat in her sole name, any perso

having any claim or right in respect of the sain flat by way of inheritance, share, sale, mortgage

ease, lien, license, gift, possession or encumbrand

lowsoever or otherwise is hereby required to

intimate to the undersigned within 14 days from the date of publication of this notice of his / her such claim, if any, with all supporting documents

failing which the transaction shall be complete

without reference to such claim and the claims

if any, of such person shall be treated as waive and not binding on my clients.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:

Flat No.402 in 'A' Wing Area (Sq ft) built up o

the fourth floor of the building known as Gemi

Apartment CHS Limited", Lower Kharodi, Malad - West, Mumbai - 400095 Mumbai Suburban, Maharashtra State (India), Share Certificate No. 50 dated 31-12-1989 for 5 fully paid-up share

(I. A. M. NAIK) ADVOCATE, HIGH COURT

O.S No.15605 C/o M.R GAONKAR & ASSOCIATES-ADVOCATE

Office No.15, 2nd floor, 43-45, Rajabahdur Mansion

PUBLIC NOTICE

each numbered from 321 to 525.

Date:- 17/08/2023

ociety with prior intimation in writing.

Place:- Mumbai

142/4, Jai Prakash Road, Seven Bunglow

(वकील उच्च न्यायालय

दिनांक: १७.०८.२०२३

FORM NO. 16

The Form of Notice, Inviting claims or objections to the transfer of the shares and the Interest of the Deceased Member in the Capital/Property of the Society (To be published in two local newspapers having large publication) [Under the Bye-law No. 35]

NOTICE

SMT SHARDA VISHNU MALANDKAR a Member of the Om SHREE GANESH S.R.A Co operative Housing Society Ltd. having address at SHYAM NAGAR, JOGESHWAR: (EAST) MUMBAI - 400060 and holding Flat No 103 1st Floor in the building of the society, died on 8.6.2016 without making any nomination.

The society hereby invites claims and objections from the heir or heirs or oth aimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/ property of the society within a period of 15 days rom the publication of this notice, with copies of such documents and other proofs n support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of he deceased member in the capital/property of the society. If no claims/ objections are received within the period prescribed above, the society shall be free o deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the Bye-laws of the society. The claims/objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the Bye-laws of the society. A copy of the registered Bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in 7.00 p.m. A.M./P.M. the office of the society/with the Secretary of the society between A.M./P.M. from the date of publication of this notice till the date of To 9.00 P.Mexpiry of its period.

Place: Mumbai Date: 12/07/2023

For and on behalf o Hon Secretar

THE OM SHREE GANESH SRA CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD

एस व्ही ट्रेडिंग अँड एजन्सीज लीमिटेड

सीआयएन : L51900MH1980PLC022309 नोंदणीकृत कार्यालय : दुकान क्रमांक एफ – २२७, १ ला मजला, रघुलीला मेगा मॉल, पोईसर डेपोच्या मागे,

कांदिवली पश्चिम, मुंबई ४०० ०६७

दरध्वनी : + ९१ २२ ६५०२ ७३७२, फॅक्स : + ९१ २२ ६५०२ ७३७२ इ मेल : <u>svarajtradingagenciesgmail.com</u> संकेतस्थळ : <u>www.svarajtrading.in</u>

सूचना कंपनीची ४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा

याद्वारे सुचित कण्यात येते की एस व्ही ट्रेडिंग अँड एजन्सीज लिमिटेड (कंपनी) यांच्या समासदांची ४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) / अन्य मान्यताप्राप्त दृकशाव्य माध्यमे (ओएव्हीएम) यांच्या माध्यमातून कंपनी कायदा २०१३ (कायदा) च्या लागु असलेल्या आवश्यक त्या तरतदी तसेच त्या अंतर्गत बनविण्यात आलेले विविध नियम यांच्या अनुसार राज्य र जानका ज्या त्राज्याच्या क्यांच्या विद्यास्य स्थापना का सामान्य का जाताच्या का जाताच्या का जाताच्या का ज आणि सेबी (लिलिटेंग ऑल्टिगोग्यन्स अंड डिस्क्लोच्या सिकायसेंट्स) नियम २०१५ (सेबी एलओडीआर रेखुलरेगस्स) योच्या अनुसार तसेच त्यासह वाचा सामान्य परिपत्रक क्रमांक १४/२०२०, १७/२०२०, २०/२०२० आणि १०/२०२२ दिनांकीत ०८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२०, ०५ मे २०२० आणि २८ डिसेंबर २०२२ अनुक्रमे जी कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय यांनी जार्र कर्ती आहेत (वापुढे ज्याचा एकतित उद्घेख एमसीए परिपत्रके असा करण्यात येणार आहे) ने पान्या अनुसार आणि परिपत्रक कमा सेवी (एचओ/सीएफडी/पीओडी – २/पी/ सीआयआर/२०२३/४ दिनांकीत ०५ जानेवारी २०२३ जे सिक्युरिटी औंड एक्स्वेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी परिपत्रक) यांनी जारी केले आहे, त्यांच्या अनुसार घेण्यात येणार आहे.

कंपनीची ४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दिनांक १५ सप्टेंबर २०२३ रोजी व्हीसी / ओएव्हीएम सुविधा सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (ईडिया) लिमिटेड (''सीडीएसएल'') यांनी उपलब्ध करून दिली आहे, त्यांच्या माध्यमातून वार्षिक सर्वसाधारण सभेच्य सूचनेत नमूद केलेल्या विषयांच्या अनुरूप घेण्यात येणार आहे.

कंपनीचा वित्तीय वर्ष २०२२ – २३ करिताचा वार्षिक अहवाल ज्यात वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, एक्सप्लेनेटरी स्टेटमेंट, वित्तीय पत्रके आणि अन्य वैधानिक अहवाल यांचा समावेश आहे तो कंपनीचे संकेतस्थळ <u>www.svtrading.in</u> येथे तसेच बीएसई लिमिटेड यांचे संकेतस्थळ म्हणजेच <u>www.bseindia.com</u> येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आणि त्याची प्रत सेंट्रल डिपॉडिस्टरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (''सीडीएसएल'') यांचे संकेतस्थळ म्हणजेच <u>www.evotingindia.com</u> येथेही . पलब्ध करून देण्यात येणार आहे.

सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेला केवळ व्हीसी / ओएव्हीएम यांच्या माध्यमातून उपस्थित राहू शकतात आणि त्या प्रक्रियेवा तपशील कंपनीने वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत विस्ताराने दिला आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेला व्हीसी / ओएव्हीएम वांच्या माध्यमातून उपस्थित राहणाऱ्या कायद्याच्या कलम १०३ च्या अनुसार गणसंख्या निर्धारित करण्यासाठी गृहीत धरण्या

वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि त्यासह वित्तीय वर्ष २०२२-२३ कारताचा वार्षिक अहवाल इलेक्ट्रॉनिक माध्यमातून् अशा सभासदांना निर्गमित करण्यात येणार आहे, ज्या सभासदांचे ई-मेल तपशील कंपनी/रजिस्ट्रार आणि ट्रान्स्फर एजंट्स (रजिस्ट्रार)/ डिपॉझिटरी पार्टीसिपंटस (डीपी) यांच्याकडे नोंदणीकृत आहेत. सेबी परिपत्रकाच्या अनुसार कोणतीही प्रत्यक्ष प्रत कोणत्याही सभासदाला देण्यात येणार नाही. ज्या सभासदांकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात उपलब्ध आहेत आणि डिमॅट स्वरूपात उपलब्ध आहेत आणि ज्यांनी आपरं

के मेल तपशील कंपनी (रिकेस्ट्र) आणि ट्रान्स्फर एज्द्रस (रिकेस्ट्र), (हिपाशिस्टी पाटीसियंटस (डीपी) वांच्याकडे नोंटणीकृत अद्ययावत केलेले नाहीत त्यांना आचाहन करण्यात येते की त्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या प्रस्तावांव नतदान करण्यासाठी यजर आयडी आणि पासवर्ड आणि इ मेल तपशिलाच्या नोंदणीसाठी खालील प्रमाणे नमद केलेल्या प्रक्रियेच

जर समभाग प्रत्यक्ष स्वरूपात असतील तर कृपया आपला फोलिओ क्रमांक, सभासदाचे नाव, समभाग प्रमाणपत्राची प्रतीची स्कॅन केलेली प्रत (मागून आणि पुढून), पॅनकार्ड (पॅनकार्डची स्वयंसाक्षांकीत सानी स्कॅन केलेली प्रत) आधार (आधार कार्डची स्वयंसाक्षांकीत आणि स्कॅन केलेली प्रत) ई-मेलच्या माध्यमातून <u>svtradingagencies@gmail.com</u> येथे सादर समभाग जर डिमॅट स्वरूपात असतील तर कृपया डीपीआयडी - सीएलआयडी (१६ अंकी डीपीआयडी + सीयडी किंवा १

तत्तमाग शांकार त्यस्यात अत्यातात एक् कृषणा जाजाकार नारायाजाका (२६ जना काजाजाका र त्रायुका क्या १६ अंकी लाभार्थी आयडी क्रमांक, सभासदाचे नाव, कन्मांतिहिंदेट अकाउट स्टेटरेनचे चलाटय मास्टर काँगी, पॅनकों (पॅनकार्डची स्वयंसाक्षांकीत सानी स्कॅन केलेली प्रत) आधार (आधार कार्डची स्वयंसाक्षांकीत आणि स्कॅन केलेली प्रत) (भनकाट) स्वयन्ताकारकार त्यान स्वन कराया ग्रा) जातार कार्या स्वयन्ताकारका जातार स्वयन्ताकारका जातार स्वन कराया ग है-मेलच्या माध्यमातृन <u>svtradingagencies@gmail.com</u> येथे सादर करावी : जर आपण व्यक्तिगत समासद असार आणि आपल्याकडे समभाग डिमॅट स्वरूपात असतील तर आपणास विनंती करण्यात येते की आपण चार्षिव सर्वसाधारण सभेच्या सचनेत ई-मतदान करण्यासाठी तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभाग घेण्यासाठी डिमॅट स्वरूपातील समभागधारकांसाठी नमूद केलेल्या लॉग इन प्रक्रियेचा अवलंब करावा.

त्याच प्रमाणे सभासद् आपती विनंती <u>helpdesk.evoting@cdslindia.com</u> येथे इ मतदानासाठी आवश्यक असलेल युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करण्यासाठी वरील प्रमाणे नमूद प्रक्रियेचा अवलंब करून पाठवू शकतात. सेबी परिपत्रक दिनांकीत ०९ डिसेंबर २०२०जे लिस्टेड कंपन्यांनी दिलेल्या ई-मतदान सुविधेच्या संदर्भात आहे,

अनुसार व्यक्तिगत समभागधारक ज्यांच्याकडे समभाग डिमॅट स्वरूपात आहेत त्यांना त्यांच्या डिमॅट खात्यातून जे डिपॉझिटरीज आणि डिपॉझिटरी पार्टीसिपंटस यांच्याकडे आहे, त्या माध्यमातून मतदान करण्यास अनुमती आहे. त्यांसाठी सभासदांना आपला मोबाईल क्रमांक आणि ई-मेल तपशील योग्यरीत्या डिमॅट खात्यात अद्ययावत करणे आवश्यक आहे. ज्या योगे ई-मतदान सविधेचा लाभ घेता येईल. संचालक मंडळाच्या आदेशानुसार

एस व्ही टेडिंग अँड एजन्सीज लीमिटेड यांच्या करित तिनांक : १६ ऑगस्ट २०२३

स्थळ : मुंबई

गोपाळ लाल पालीवाल व्यवस्थापकीय संचालव डीआयएन : ०६५२२८९८

स्वराज ट्रेडिंग अँड एजन्सीज लीमिटेड सीआयएन: L 51100MH1980PLC022315

नोंदणीकत कार्यालय : कार्यालय क्रमांक ३०. २ रा मजला. ३८०/८२ अमतेश्वर सीएचएसएल. जगन्नाथ शंकरशेट रोड, मुंबई ४०० ००२ दरध्वनी: + ९१ २२ २४९६ ४६५६ / ६०, फॅक्स: + ९१ २२ २४९६ ३०५५

ई-मेल : <u>svarajtradingagenciesgmail.com</u> संकेतस्थळ : <u>www.svarajtrading.in</u>

सचना कंपनीची ४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा

बाद्वारे सचित करण्यात येते की स्वराज टेडिंग अँड एजन्सीज लिमिटेड (कंपनी) यांच्या सभासदांची ४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभ नातर हुँ तो करनेता जो का स्वयंत्र हुँ का उड़ स्वयंत्रा आंक्षा है किया के किया निर्माद के का वास्त्र कर का साम इंदिडीओं को क्रिक्तिस्मि (व्हीसी) / अन्य मानवताप्राप्त कुन्नशाव्य माध्यमे (ओएव्हीएम) बोच्चा माध्यमतून केमनी कायदा २०१ र (कायदा) च्या लागू असलेल्या आवश्यक त्या तस्तुदी तसेच त्या अंतर्गत बनविष्यात आलेले विविध नियम यांच्या अनुसार आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) नियम २०१५ (सेबी एलओडीआर रेग्यलेशन्स) यांच्या अनसा तसेच त्यासह वाचा सामान्य परिवक्त क्रमांक १४/२०२०, १७/२०२०, २०/२०२० आणि १०/२०२२ दिनांकीत ०८ एप्रिट २०२०, १३ एप्रिल २०२०, ०५ मे २०२० आणि २८ डिसेंबर २०२२ अनुक्रमे जी कॉपीरेट व्यवहार मंत्रालय यांनी जारी केर्ल आहेत (यापढे ज्यांचा एकत्रित उल्लेख एमसीए परिपत्रके असा करण्यात येणार आहे) त्यांच्या अनसार आणि परिपत्रक क्रमांव ा नुष्ट का वा नुष्ट का वा त्याना शुरू उत्तर कार्या कार्याना का कार्याना का लाह / जाव्य आयुक्त (आप कार्याना कार सेवी/एचओ/सीएफडी/पीओडी – २/पी/सीआयआर/२०२३/४ दितांकीत ०५ जानेवारी २०२३ जे सिक्युरिटी औड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया ('सेवी परिपत्रक') यांनी जारी केले आहे, त्यांच्या अनुसार घेण्यात येणार आहे.

कंपनीची ४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दिनांक १५ सप्टेंबर २०२३ रोजी बहीसी (ओएसीएम सुविधा सेंट्रल डिपॉझिटर्र सर्व्हिसेस (इंडिया) तिमिटेड (सीडीएसएल) यांनी उपलब्ध करून दित्ती आहे, त्यांच्या माध्यमातृन वार्षिक सर्वसाधारण सभेच मुचनेत नमूद केलेल्या विषयांच्या अनुरूप घेण्यात येणार आहे.

. कंपनीचा २०२२-२३ करिताचा वार्षिक अहवाल ज्यात वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, एक्सप्लेनेटरी स्टेटमेंट, वित्तीय पत्रके आणि अन्य वैधानिक अहवाल यांचा समावेश आहे तो कंपनीचे संकेतस्थळ <mark>www.swarajtrading.in</mark> वेथे तसेच बीएसई लिमिटेड यांचे संकेतस्थळ म्हणजेच<u>www.bseindia.com</u> वेथे उपलब्ध करून देण्यात वेणार आहे. आणि त्यांची प्रत सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) यांचे संकेतस्थळ म्हणजेच <u>www.evotingindia.con</u> येथेही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेला केवळ व्हीसी/ओएव्हीएम यांच्या माध्यमातून उपस्थित राह् शकतात आणि त्या प्रक्रियेच तपशील कंपनीने वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत विस्ताराने दिला आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेला व्हीसी/ओएव्हीएग यांच्या माध्यमातून उपस्थित राहणाऱ्या कायद्याच्या कलम १०३ च्या अनुसार गणसंख्या निर्धारित करण्यासाठी गृहीत धरण्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना आणि त्यासह वित्तीय वर्ष २०२२- २३ करिताचा वार्षिक अहवाल इलेक्टॉनिक माध्यमात

भशा सभासदांना निर्गमित करण्यात येणार आहे, ज्या सभासदांचे ई-मेल तपशील कंपनी/रजिस्ट्रार आणि ट्रान्स्फर एजंट्रर (रजिस्टार)/ डिपॉझिटरी पार्टीसिपंटस (डीपी) यांच्याकडे नोंदणीकृत आहेत. सेबी परिपत्रकाच्या अनुसार कोणतीही प्रत्यक्ष प्र कोणत्याही सभासदाला देण्यात येणार नाही

च्या सभासदांकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात उपलब्ध आहेत आणि डिमॅट स्वरूपात उपलब्ध आहेत आणि ज्यांनी आपत् ाक्षा कार्यक्षक ने कार्यका अने कार्यकार अस्ति विकास कार्यकार कार्यकार कार्यकार कार्यकार कार्यकार कार्यकार कार्य ई-मेल तपशील कंपनी /रिकेट्स आणि ट्रान्स्फर एज्द्रस (रिकेट्स), (हिपाकिटरी पार्टीसियंटस (डीपी) वांच्याकडे नोंटणीक अद्ययावत केलेले नाहीत त्यांना आवाहन करण्यात येते की त्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या प्रस्तावांव मतदान करण्यासाठी युजर आयडी आणि पासवर्ड आणि ई-मेल तपशिलाच्या नोंदणीसाठी खालीलप्रमाणे नमूद केलेल्या प्रक्रियेच

 जर समभाग प्रत्यक्ष स्वरूपात असतील तर कृपया आपला फोलिओ क्रमांक, सभासदाचे नाव, समभाग प्रमाणपत्राची प्रतीचं स्कॅन केलेली प्रत (मागून आणि पुढून), पॅनकार्ड (पॅनकार्डची स्वयंसाक्षांकीत सानी स्कॅन केलेली प्रत) आधार (आधा कार्डची स्वयंसाक्षाकीत आणि स्कॅन केलेली प्रत) ई-मेलच्या माध्यमातून <u>svarajtradingagencies@gmail.con</u> समभाग जर डिमॅट स्वरूपात असतील तर कृपया डीपीआयडी - सीएलआयडी (१६ अंकी डीपीआयडी + सीयुडी किंवा १

अंकी लाभार्थी आयडी क्रमांक, सभासदाचे नाव, कन्सॉलिडिटेड अकाउंट स्टेटमेंटची क्लायंट मास्टर कॉपी, पॅनकार (पॅनकार्डची स्वयंसाक्षांकीत सानी स्कॅन केलेली प्रत) आधार (आधार कार्डची स्वयंसाक्षांकीत आणि स्कॅन केलेली प्रत) मेलच्या माध्यमात्न <u>svarajtradingagencies@gmail.com</u> येथे साद्रर करावी. जर आपण व्यक्तिगत सभासत असाल आणि आपल्याकडे समभाग डिमॅट स्वरूपात असतील तर आपणास विनंती काण्यात येते की आपण वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सचनेत ई-मतदान करण्यासाठी तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभाग घेण्यासाठी डिमॅट स्वरूपाती समभागधारकांसाठी नमूद केलेल्या लॉग इन प्रक्रियेचा अवलंब करावा.

त्याचप्रमाणे सभासद् आपली विनंती <u>helpdesk.evoling@cdslindia.com</u> येथे ई-मतदानासाठी आवश्य असलेला युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करण्यासाठी वरील प्रमाणे नमूद प्रक्रियेचा अवलंब करून पाठवू शकतात.

सेबी परिपत्रक दिनांकीत ०९ डिसेंबर २०२०जे लिस्टेड कंपन्यांनी दिलेल्या ई-मतदान सुविधेच्या संदर्भात आहे, त्याच्य अनुसार व्यक्तिगत समभागधारक ज्यांच्याकडे समभाग डिमॅट स्वरूपात आहेत त्यांना त्यांच्या डिमॅट खात्यातून जे डिपॉझिटरीज आणि डिपॉझिटरी पार्टीसिपंटस यांच्याकडे आहे, त्या माध्यमातून मतदान करण्यास अनुमती आहे. त्यांसाठी सभासदान आपला मोबाईल क्रमांक आणि ई-मेल तपशील योग्यरीत्या डिमेंट खात्यात अद्ययावत करणे आवश्यक आहे. ज्या यो ई-मतदान सविधेचा लाभ घेता येईल.

स्वराज ट्रेडिंग अँड एजन्सीज लीमिटेड यांच्या करित सही/ हरेंद्र गुप्ता व्यवस्थापकीय संचाल

डीआयएन : ००५३३५६६२

वरील फ्लॅट क्र.१७०२ धारण करणारे के. दिलशाद सय्यद हुसैन यांचे दिनांक २०/०४/२०२१ रोजी निधन झाले. त्यांनी नामनिर्देशन केलेले नाही. संस्था या नोटीशीद्वारे संस्थेच्या भांडवलात / मालमत्तेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार / हरकतदार तारखेपासून १५ दिवसांत त्यांनी आफ्ला मागण्यांच्या वा हरकतीच्या पुष्टयर्थ आवश्यक त्या कागदपप्राच्या प्रती व अन्य पुरावे सादर करावेत. जर वर नमूद केलेल्या मुदतीत कोणाही व्यक्तीकडून हक्क मागण्या किंवा हरकत सादर झाल्या नाही तर मयत सभासदाचे संस्थेच्या भांडवलातील / मालमत्तेतील भाग व हितसंबंध यांच्या हस्तांतरणाबाबत प्रचलित उपविधी नुसार कार्यवाही करण्याची संस्थेला मोकळीक राहील. जर अशा कोणत्याही हक्क मागण्या / हरकत आल्या तर त्याबाबत प्रचलित उपविधीनुसार कार्यवाही करण्यात येईल. नोंदी व उपविधीची एक प्रत मागणीदारास हरकतदारास पाहण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात कार्यालयीन वेकेत सकाळी १२.०० ते दुपारी १२.३० पर्यंत नोटीस दिल्याच्या तारखेपासून नोटीशीची मुदत संपण्याच्या तारखेपायँत

जाहीर नोटीस

१४२९, २१२४, शिवराम मास्तरवाडी, मोरी रोड, माहिम (प.), मुंबई-४०००१६ या संस्थेचे सभासद

वृंदावन एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या., यांच्याकरिता आणि वतीने

ठिकाणः माहिम, मुंबई दिनांक: १६/०८/२०२३

ऑलिम्पीक ऑईल इंडस्ट्रीज लिमिटेड

सीआयएनः एल१५१४१एमएच१९८०पीएलसी०२२९१२ नोंदणीकृत कार्यालय: ७०९, सी विंग, वन विकेसी, इंडियन ऑईल पेट्रोल पंपाजवळ, जी ब्लॉक, बीकेसी, बांद्रे (पुर्व), मंबई-४०००५१. दुर.:९१-२२-२६५४०९०१, फॅक्स:९१-२२-६२५२०९०६, वेबसाईट:www.olympicoil.co.in, ई-मेल:olympicoilltd@gmail.com

व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यमातून (ओएव्हीएम) मार्फत ४३व्या वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त सदस्यांना सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, ऑलिम्पीक ऑईल इंडस्ट्रीज लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची ४३वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शनिवार, ३० सप्टेंबर, २०२३ रोजी एजीएम घेण्याच्या सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य टुकश्राव्य माध्यमातून (ओएव्हीएम) मार्फत कंपनी कायदा २०१३ (कायदा) च्या लागू तरतुदी आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सुचिबद्धता अहवाल व निवारण आवश्यकता) अधिनियम, २०१५ सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत (एमसीए) परिपत्रक दिनांक ८ एप्रिल, २०२०, परिपत्रक १३ एप्रिल, २०२०, परिपत्रक ५ मे, २०२०, परिपत्रव दिनांक १३ जानेवारी, २०२१, परिपत्रक दिनांक ८ डिसेंबर, २०२१, परिपत्रक दिनांक १४ डिसेंबर, २०२१, परिपत्रक दिनांक ५ मे, २०२२ आणि परिपत्रक दिनांक २८ डिसेंबर, २०२२ (एमसीए परिपत्रके) आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळद्वारे वितरीत परिपत्रक दिनांक १२ मे, २०२०, ०५ जानेवारी, २०२३ (सेबी परिपत्रकें) नुसार होणार आहे.

. एमसीए परिपत्रक व सेबी परिपत्रकांच्या पुर्तनेतुसार एजीएम सूचनेसह वित्तीय वर्ष २०२२–२३ करिता वार्षिक अहबाल ज्या भागधारकांचे ई–मेल कंपनी/निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी (आरटीए) डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपात पाठविण्यात आले आहेत. एजीएम सूचना व वार्षिक अहवाल २०२२-२३ कंपनीच्या <mark>www.olympicoil.co.in</mark> आणि स्टॉक एक्सचेंजेसच्या www.bseindia.com वेबसाईटवर आणि कंपनीद्वारे नियुक्त सेवापुरवठादार अर्थात नॅशनल सिक्युरिटीज डेपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या <u>www.evoting.nsdl.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहे. सदस्यांना व्हीसी सविधा/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये उपस्थित राहता येईल ज्याचे तपशील एजीएमच्य सूचनेत कंपनीने नमुद केले आहे. तद्नुसार कृपया नोंद असावी की, कोविड-१९ बाबत शासकीय

कोणतीही तरतुदी केलेली नाही. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अन्वये गणसंख्या उद्देशाकरिता व्हीसी/ओएव्हीएममार्फत उपस्थित सदस्यांची मोजणी केली जाईल. . एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रकानुसार एजीएम सूचना व वार्षिक अहवालाची वास्तविक प्रत कोणत्याही . प्रदस्यास पाठविली जाणार नाही. ज्या सदस्यांनी अद्यापी त्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंद केलेले नाहीत त्यांनी खालील प्रक्रियेचे पालन करून ४३व्या एजीएम सूचना, वार्षिक अहवाल आणि, किंवा व्हीसी/ओएव्हीएममार्फत ई-वोटिंगसह सहभागी होण्याकरिता लॉगइन तपशील प्राप्त करण्यासाठी त्यांचे

ई-मेल नोंद करावेत.	
इन्सल नाद करावत. वास्तविक भागधारणा	दिनांक ३ नोव्हेंबर, २०२१ रोजीचे परिपत्रकानुसार सेबीने पॅन, केवायर्स तपशील व नामांकन नोंदणी अनिवार्य केली आहे. वास्तविक स्वश्मार भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी कंपनीचे निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी लिंब इनटाईम इंडिया प्रायव्हेंट लिमिटेड यांच्य mt.helpdesk@linkintime.co.in ई-मेलवर पॅन, केवायसी तपशील जसे बँक तपशील व नामांकन तपशील यासह आरटीएच्य www.linkintime.co.in वेबसाईटवर तसेच कंपनीच्य
	www.olympicoil.co.in वेबसाईटवर उपलब्ध असलेले आयएसआर- १ व अन्य आवश्यक नमुना पुर्णपणे भरून पाठवावेत.
डिमॅट भागधारणा	कृपया तुमचे ई-मेल डीपीद्वारे सल्ल्यानुसार तुमचे ठेवीदार सहभागीदारकरें (डीपी) नोंद करावेत.

कंपनीने सदस्यांना सभेच्या ठिकाणा व्यतिरिक्त अन्य ठिकाणाहून (रिमोट ई-वोटिंग) विद्युत मतदान प्रणालीने मत देण्यासाठी रिमोट ई-वोटिंग सुविधा दिलेली आहे. सदस्यांना एजीएम दरम्यान विद्युत स्वरुपाने मत देण्याची संधी (ई-वोटिंग) देण्यात येईल. ई-वोटिंग तसेच रिमोट ई-वोटिंगची पद्धत एजीएम सूचनेत नमुद

ऑलिम्पीक ऑर्डल इंडस्टीज लिमिटेडकरिता

ठिकाण: मुंबई दिनांक: १६.०८.२०२३

सही/-निपुन वर्मा पुर्णवेळ संचालक

SURYODAY

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड सीआयएन : L65923MH2008PLC261472

नोंदणीकृत व कॉर्पोरेट कार्यालय : युनिट क्र. ११०१, शारदा टेरेसेस, प्लॉट क्र. ६५, सेक्टर - ११, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई - ४०० ६१४. दूर. क्र. : + ९१ २२ ४१८५ ६७०० वेबसाइट : <u>www.suryodaybank.com</u> ई-मेल : <u>company.secretary@suryodaybank.com</u>

व्हिडीओ कॉन्फरन्सिंग/ऑडिओ व्हिज्युअल मीन्सच्या माध्यमातून आयोजित करण्यात यावयाच्या १५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

याद्वारे **सूचना** देण्यात येत आहे की, कंपनी कायदा, २०१३ ('<mark>'कायदा'')</mark> च्या लागू तरतुदी व त्याअंतर्गत संस्थापित नियम सहवाचन सहवाचन कॉर्पोरेट कामकाज मंत्रालय (''**एमसीए**'') यांच्याद्वारे जारी परिपत्रक क्र १४/२०२०, दिनांक ०८.०४.२०२०, परिपत्रक क्र. १७/२०२०, दिनांक १३.०४.२०२० व परिपत्रक क्र. २०/२०२०, दिनांक ०५.०५.२०२१ सहवाचन अन्य संबंधित परिपत्रके यामध्ये परिपत्रक क्र ९०/२०२२ दिनांक २८.१२.२०२२ चा समावेश आहे तसेच भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ <mark>(''सेबी'')</mark> यांच्याद्वारे जारी परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९, दि. १२.०५.२०२१, परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी?/सीआयआर/पी/२०२१/११, दिनांक १५.०१.२०२१, व परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२, दिनांक १३.०५.२०२२ सहवाचन सेबी परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी २/पी/सीआयआर/२०२३/४, दि. ०५.०१.२०२३ व अन्य लागू परिपत्रके याअंतर्गत (यापुढे एकत्रितरीत्या '<mark>'लागू परिपत्रके'</mark>' म्हणून उल्लेखित) तसेच भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ (''**सेबी सूची विनियमन'')** यांच्या र्गत एजीएमच्या सचनेत विहित विषयांवर विचारविनिमय करण्याकरिता सर्योदय स्मॉल फायन बँक लिमिटेडच्या (''**बँक**'') सभासदांची पंधरावी (१५ वी) वार्षिक सर्वसाधारण सभा **(''एजीएम'') गुरुवार** दि. १४.०९.२०२३ रोजी दु. ४.३० वाजता भारतीय प्रमाण वेळ (भा. प्र. वे.) या वेळेत व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (''**व्हीसी**'')/अद्रर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (''<mark>ओएव्हीएम</mark>'')च्या माध्यमातून आयोजित करण्यात येत आहे तभासदांना सुचित करण्यात येत आहे की :

- े वरील निर्देशित परिपवकांच्या अनुपालनांतर्गत ज्या सुभामतांचे ई-मेल पूर्ने बँक /बँकेचे रजिस्टार व टान्सफा एजंट (''आरटीए'') (कागदोपत्री स्वरूपातील भागधारणांसंदर्भात) किंवा त्यांच्या संबंधित डिपॉझिटरीज्कडे गेंदवलेले असतील *(डीमटेरियलाइज्ड् स्वरूपातील भागधारणासंदर्भात)* **(''डीपीज्'')** अशा सर्व सभासदाना वित्तीय वर्ष २०२२-२३ करिताच्या वार्षिक अहवालासमवेत अन्य बाबींबरोबरच परोक्ष ई-मतदान व एजीएमदरम्यान ई-मतदानाची प्रक्रिया व स्वरूप निर्देशित करणाऱ्या एजीएमच्या सूचनेच्या प्रती इलेक्ट्रॉनिक
- सभासदांनी नोंद घ्यावी की, संबंधित परिपत्रकांच्या अनुपालनांतर्गत, एजीएमची सूचना व वित्तीय वर्ष २०२२ २३ करिताचा वार्षिक अहवाल बँकेची वेबसाइट (<u>https://suryodaybank.com</u>) वर, स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाइट्स अर्थात बीएसई लिमिटेड (<u>https://www.bseindia.com</u>) नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया (https://www.nseindia.com)तसेच बँकेचे रजिस्टार व टान्सफर एजंट अर्थात केफिन टेक्नॉलॉजीस लिमिटेंड *(पूर्वीची केफिन टेक्नॉलॉजीस प्रायव्हेट लिमिटेर्ड* ('**'केफिनटेक/आरटीए**'' यांची वेबसाइट (https://evoting.kfintech.com) वरही उपलब्ध आहे.
- एजीएममध्ये सहभागी होण्याकरिताचे निर्देश तसेच ई-मतदानाकरिताची विस्तृत प्रक्रिया एजीएमच्या सूचनेत देण्यात येईल.
- कायद्याचे अनुच्छेद १०३ अंतर्गत व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातून सभेस उपस्थित राहणारे सभासव कोरमकरिता गणले जातील
- बँकेच्या मर्व मभामरांना एजीएमच्या मचनेत विहित मर्व रुगवांवर दलेक्टॉनिक स्वरूपात मत देता येण्यामार्ट परोक्ष ई-मतदान सुविधा तसेच एजीएमदरम्यान ई-मतदान ("इन्स्टापोल") सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. एजीएममध्ये उपस्थि असलेले व यापूर्वी परोक्ष ई-मतदानाद्वारे मत न दिलेल्या सभासदांकरिता एजीएमदरम्यान ई-मतदानाची सुविधा उपलब्धे करून देण्यात येईल. एजीएममध्ये सहभाग घेण्याकरिताचे निर्देश तसेच परोक्ष इलेक्टॉनिक मतदानाद्वारे सहभागाचे स्वरूप किंवा एजीएमदरम्यान ई-मतदान प्रणालीच्य माध्यमातून मत देण्याचे स्वरूप एजीएमच्या सूचनेत दिलेले आहे. काही शंका असल्यास einward.ris@ kfintech.com किंवा company.secretary@survydaybank.com येथे लिहावे. ई-म तदानाच्या माध्यमातन मत देण्याकरिताची लॉग इन अर्हता सभासदांना ई-मेलदारे उपलब्ध करून देण्यात येईल. सदर लॉग इन अर्हतेचा वापर व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातून एजीएममध्ये उपस्थित राहण्याकरितार्ह करता येऊ शकेल. पुढील तपशिलाकरिता, सभासदानी एजीएमची सूचना पाहावी. कागदोपत्री स्वरूपातील बँकेचे शेअर्स असलेले सभासद भरलेला व स्वाक्षरीत फॉर्म आयएसआर
- तसेच त्यासमवेत पॅन कार्डची स्व-साक्षांकित प्रत तसेच सेबीद्वारे त्यांचे परिपत्रक दि. १६.०३.२०२३ अंतर्गत अनिवार्य केलेले अन्य संबंधित दस्तावेज सादर करून आपला ई-मेल आयडी, संपर्क व अन्य केवायर्स तपशील नोंदणीकृत/अद्ययावत करू शकतील. अन्य आवश्यक तपशिलासमवेत सदर फॉर्म बँकेची वेबसाइट https://www.suryodaybank.com/Availing-investor वर तसेच केफिनटेक यांची वेबसाइट https://ris.kfintech.com/clientservices/isc/default.aspx#isc_download_hrd उपलब्ध आहे. भरलेले फॉर्म खालीलपैकी कोणत्याही एका प्रकारातून सादर करता येऊ शकतील. • **इन पर्सन व्हेरिफिकेशन (आयपीव्ही) च्या माध्यमातन :** भागधारक त्यांचे आवश्यक दस्तावेज केफिनटेक
- यांच्या कोणत्याही शाखेत सादर करू शकतील, ज्याचा तपशील kfintech.com/contact-us येथे
- कागदोपत्री स्वरूपात: भागधारक आवश्यक दस्तावेजांच्या कागदोपत्री स्व-साक्षांकित करून टपालाद्वारे केफिन टेक्नॉलॉजिस लिमिटेड, युनिट : सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड, सेलेनियम बिल्डिंग. टॉवर - बी. प्लॉट क्र. ३१ व ३२, फायनान्शिअल डिस्ट्रिक्ट, नानकरामगुडा, सेरिलिंगमपल्ली हैदराबाद, रंगारेड्डी, तेलंगणा, भारत - ५०० ०३२ या पत्त्यावर पाठवू शकतील.
- इलेक्ट्रॉनिक माध्यमातून : भागधारक आवश्यक दस्तावेज ई-स्वाक्षरीसमवेत https://ris.kfintech. com/clientservices/isc/default.aspx# येथे पाठवू शकतील इलेक्ट्रॉनिक स्वरूपात बँकेचे भागधारक असलेले सभासद त्यांच्या संबंधित डीपीज्कडे आपला ई-मेल पत्ता
- व मोबाइल क्रमांक पडताळणी/अद्ययावत करू शकतील. सभासदाचा ई-मेल आयडी यापूर्वीच बँक/आरटीए/डीपी यांच्याकडे नोंदणीकृत असल्यास संबंधित सभासदाच्या नोंदणीकृत ई-मेल पत्यावर एजीएमची सूचना व वित्तीय वर्ष २०२२-२३ करिताचा वार्षिक

अहवाल यांच्यासमवेत ई-मतदानाकरिताची लॉग इन अर्हता पाठवण्यात येईल.

ठिकाण : नवी मुंबई

दिनांक: १६.०८.२०२३

यासंदर्भातील सर्व पत्रव्यवहार आरटीए, केफिनटेक यांच्याकडे त्यांचा ई-मेल पत्ता <u>einward.ris@</u> kfintech.com येथे पाठवावा ।।गु कायद्यांच्या अनुषंगाने एजीएमची सूचना सभासदांना त्यांच्या नोंदणीकृत ई-मेल पत्त्यांवर पाठवण्यात येईल

वरील माहिती ही बँकेच्या सभासदांची माहिती व लाभासाठी तसेच एमसीए व सेबी परिपत्रके, वेळोवेळी सुधारित गंच्या अनुपालनांतर्गत जारी करण्यात येत आहे.

> सर्योदय स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड करित सही/-कृष्ण कांत चतुर्वेदी कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी सभासदत्व क्र. एफ७२६४

जाहीर सूचना

गद्वारे सूचना देण्यात येते की, आमचे अशिल (१)

दिवसांच्या कालावधीत त्यांच्या खाली नमूद केलेल

ई-मेल:cvgolwala@gmail.com

सार्वजनिक सूचना

म्हणन संबोधले जाईल.माझ्या अशिलांने मूळ

वेकसक आणि चंद्रकांत महादेव मांजरेक

वर उल्लेख केलेल्या मालमत्तेचे संदर्भित

तो माफ केला गेला आहे असे मानले जाईल.

दिनांक: १७ ऑगस्ट, २०२३ सही /

Tamarind Lane, Opp Stock Exchange Post Office, Fort, Mumbai - 400 023. Email ID: advimtiaznaik@gmail.com Mobile: +917506428250/+91 9869278581 Date: 17/08/2023 Place: Mumbai हरवल्याची तक्रार दाखल केली आहे.

NOTICE is hereby given that Late Mr. Avinash Sundarrao Desai and Late Mr Shriram Sundarrao Desai, Resident of Flat 103, Manali Apts, Plot No 8, R No 1, Tilak Nagar, Goregaon (W), Mumbai 400062 left behind Mrs (W), Mumbai 400062 lett behind Mrs Alka Pradip Desai and Mrs. Namita Suhas Kshirsagar, as only legal heirs of their family now having entire rights, title and interest in the property Flat 103, Manali Apts, Plot No 8, R No 1, Tilak Nagar, Goregaon (W), Mumbai 400062,

All persons claiming an interest in the said property or any part thereof by way of legal heir of above named demised said properly of any partielled by way of legal heir of above named demised persons or by way of sale, gift, lease, inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easement, attachment or otherwise howsoever are hereby required to make the same known to the undersigned at her office at Chairman/Secretary of Manali Apts, Plot No 8, R No 1, Tilak Nagar, Goregaon (W), Mumbai 400062 and c/o Adv. Office at 1st Floor, Supreme Trade Center, Abv Charkop post Office. Sector 1, Kandivali W, Mum 67 within 15 days from the date hereof, failing which, in the said property Mrs. Alka Pradip Desai and Mrs. Namita Suhas Kshirsagar will be declared as the sole legal heirs available and will have the absolute right, title and interest over the below right, title and interest over the below

Menuoned property.
Arpita C. Khare. Advocate
For the Society - Manali CoOperative Housing Society Limited
Plot No. 8, L. T. Nagar Road No. 1,
M. G. Road, Goregaon (West),
Mumbai – 400062.

LANDMARC LEISURE CORPORATION LIMITED CIN: L65990MH1991PLC060535

Reg. Office: 303, Raaj Chamber, 115 R.K. Paramhans Marg (Old Nagardas Road), Near Andheri Station Subway, Andheri - East, Mumbai, Maharashtra, 400069. Website: www.llcl.co.in | Email ID: grievances@llcl.co.in EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS

	·		(₹ In Lakhs
Sr. No.	Particulars	Quarter ended 30-Jun-23 Unaudited	Year ended 31-Mar-23 Audited	Quarter ended 30-Jun-22 unaudited
1	Total Income from Operations	11.31	107.56	10.02
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	-19.48	-350.47	-6.54
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	-19.48	-350.47	-6.54
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	-19.48	-350.47	-6.54
5 6	Total Comprehensive Income for the period (after tax) Equity Share Capital	-19.48	-350.47	-6.54
	(Face Value of Re. 1/- each)	8000.00	8000.00	8000.00
7	Earnings Per Share (of Re. 1/- each) (for continuing and discontinued operations) - 1. Basic :	0.00	-0.04	0.00

2. Diluted

Notes: The above Results have been reviewed by the Audit Committee and taken on Recon

by the Board of Directors at its meeting held today The above is an extract of the detailed format of Standalone Financial Results for the guarter ended June 30, 2023, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone Financial Results for the guarter ended June 30,2023 are available on the websites of BSE (www.bseindia.com) and Company's website

0.00

-0.04

Landmarc Leisure Corporation Limite K. R. Mahadevan Date: August 14, 2023 Place : Mumbai DIN: 07485859

दिनांक : १६ ऑगस्ट २०२३